



NAVIN SUBHEDAR NAGARI MULTISTATE Credit Co.Op. Society Limited

Head Office : 750, Navin Subhedar Lay out, Nagpur - 24 ☎ 0712-2995833 ✉ navinsubhedarsociety@gmail.com
Website : https://navinsubhedarmultistate.in/ info@navinsubhedarmultistate.in

Reg.No. MSCS/CR/1662/2026

४० वा वार्षिक अहवाल सन् २०२५-२०२६

(फक्त सभासदांकरीता)

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

संस्थेच्या सर्व भागधारकांना सुचित करण्यात येते की, संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १९/०७/२०२६ ला सकाळी ९.०० वाजता श्री. राजलक्ष्मी सभागृह, ११३६ आशिर्वाद नगर, महाळंगीनगर चौक, रिंग रोड, नागपूर - २४ येथे खालील विषयांवर विचारविनिमय करून निर्णय घेण्याकरिता आयोजित करण्यात आली आहे.

गणसंख्येच्या अभावी सभा तहकुब झाल्यास तहकुब सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सुरु होईल ह्या सभेला गणपुतीची आवश्यकता राहणार नाही, व सभेपुढील विषयावर चर्चा करून कार्यवाही पुर्ण करण्यात येईल.

❖ सभेपुढील विषय ❖

- विषय क्र. १ - दि. २२.२.२०२६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- विषय क्र. २ - सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण झालेले आर्थिक हिशोबपत्रके, नफा विनियोग पत्र स्विकृत करणे व संचालक मंडळाच्या शिफारसीला मंजूरी देणे.
- विषय क्र. ३ - सन २०२६-२०२७ चे सुधारित अंदाजपत्रक, सन २०२७-२०२८ चे अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- विषय क्र. ४ - अंदाजापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
- विषय क्र. ५ - सन २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल कायम करणे.
- विषय क्र. ६ - वैधानिक लेखापरीक्षकाची चालू आर्थिक (२०२६-२०२७) वर्षाचे लेखापरीक्षण करण्याकरिता संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लेखापरीक्षकाची नेमणुका करणे व मानधनास मान्यता देणे.
- विषय क्र. ७ - सन २०२४-२०२५ चे दोष दुरुस्ती अहवालास मंजूरी देणे.
- विषय क्र. ८ - संस्थेचे कार्यक्षेत्र मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ व तेलंगणा मध्ये वाढविण्या करिता मंजूरी घेणे.
- विषय क्र. ९ - कर्मचारी सेवा नियमावलीस मंजूरी देणे.
- विषय क्र. १० - उपविधी नियम क्र. १ (अ) नुसार संस्थेच्या नावात बदल करणे.
- विषय क्र. ११ - अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय.
- विषय क्र. १२ - संस्थेच्या सभासदांना प्रशिक्षण देणे.

संचालक मंडळाच्या दि. २८/०६/२०२६ सभेच्या मंजूर ठरावान्वये.

महत्वाच्या सूचना

- १) नमूद केलेल्या विषयाच्या अनुषंगाने काही प्रश्न अथवा शंका असल्यास त्या संस्थेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ७ दिवस अगोदर लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळाला देण्यात यावे. वेळेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास संस्था बंधनकारक नाही.
- २) सभासदांनी राहण्याचा पत्ता बदलला असल्यास संस्थेला कळवावे.
- ३) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्या सभासदांचे मुलांना ८० टक्के चे वर गुण प्राप्त झालेले आहे अशा सभासदांनी त्यांचे अर्ज व गुणपत्रीका दिनांक १२/०७/२०२६ पर्यंत मुख्य कार्यालयात सादर करावी.
- एच.एन.वानस्कर
उपाध्यक्ष
- बी.एस.मांडस्कर
अध्यक्ष

४० वा वार्षिक अहवाल

सन्माननीय,

सभासद बंधू-भगिनिंनो,

संस्थेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी संचालक मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. ३१ मार्च २०२६ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा अहवाल संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आपणापुढे सादर करण्यास मला अतिशय आनंद होत आहे. संस्थेला प्रगती पथावर नेण्यास व संस्थेची नेत्रादिपक प्रगती करण्यास आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. सदर अहवालात वार्षिक अहवाल, आर्थिक हिशोबपत्रके सादर करीत आहे.

- १) **श्रद्धांजली :-** सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात जे सभासद मृत्यू पावले या सर्व सभासद बंधू-भगिनिंना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
- २) **संस्थेचे भागभांडवल व सभासद :-** अहवाल वर्षात सुरुवातीला रु.५,६२,७८,३८०.०० भागभांडवल होते ३१ मार्च २०२६ रोजी रु.५,६७,२७,३७०.०० भागभांडवल झाले. अहवाल वर्षाच्या सुरुवातीस १३७९६ सभासद होते वर्ष अखेर १३८०७ सभासद आहे.
- ३) **ठेवी व कर्ज वाटप :-** अहवाल वर्षाचे सुरुवातीस रु.२,८३,०७,२३,५९१.७३ ठेवी होत्या अहवाल वर्षात रु.३,१०,५२,६६,५९६.२७ ठेवी झाल्या आहे. तसेच अहवाल वर्षाचे सुरुवातीला रु.१,९२,८१,२३,९८०.७० कर्ज सभासदांकडे होते. अहवाल वर्षात रु. १,९७,९९,८८,४७१.५१ कर्ज सभासदांकडे आहे.
- ४) **मासिक सभा व सर्वसाधारण सभा :-** अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या मासिक सभा १२ व १ सर्वसाधारण सभा व १ विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
- ५) **लेखापरीक्षण :-** संस्थेचा सन २०२५-२०२६ या वर्षाचे अंतर्गत लेखा परिक्षण मे. व्ही.ओ.के.ॲन्ड असोशिएट यांनी केले असून संस्थेचे कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सन २०२५-२०२६ या वर्षाचे वैधानिक अंकेक्षण मे.श्रीकांत जे.दुबे ॲन्ड कंपनी यांनी केले असून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेला ऑडीट वर्ग “अ” दिलेला आहे. संस्था त्यांची आभारी आहे.
- ६) **थकीत कर्ज :-** संस्थेला सहकार विभागातर्फे थकीत वसुलीची कार्यवाही करण्यासाठी कलम १५६ चे अधिकार (दिवाणी न्यायालयाचे अधिकार) प्राप्त असून विशेष वसुली अधिकाऱ्यांच्या मार्फत थकीत कर्जाची वसुली करण्यात येत आहे. थकीत कर्जदारांनी आपले थकीत कर्ज भरून संस्थेला सहकार्य करावे. भविष्यात जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्तेवर कार्यवाहीची वेळे येऊ देवू नये.

- ७) **सोने चांदी गहाण व खरेदी योजना :-** भागधारक, सभासद व संस्थेच्या परिसरातील ग्राहकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी द.सा.द.शे.१०.५० टक्के व्याजदराने सोने - चांदी गहाण तसेच सोने खरेदी करण्याकरिता कर्ज सर्व शाखेत उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी सर्वांनी योजनेचा फायदा घेवून सावकराच्या तावडीतून आपली सुटका करावी.
- ८) **लॉकर सुविधा :-** मुख्य शाखा, पद्मावती नगर (बेलतरोडी रोड), दिघोरी, अनंतनगर हुडकेश्वर तसेच भंडारा शाखेत सभासद व ग्राहकांसाठी लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी लॉकर सुविधा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा.
- ९) **मृत्यू सभासदांना आर्थिक मदत :-** संस्थेचा सभासद मृत्यू पावला तर त्यांचे अंत्यविधीसाठी रु. ३०००/- त्वरीत आर्थिक मदत देण्यात येते.
- १०) **एन.पी.ए. टक्केवारी (नॉन परफार्मिंग असेट/अनुत्पादीत कर्ज) :-** सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात एन.पी.ए. चे प्रमाण ९ टक्के आहे. पुढील ३ वर्षात एन.पी.ए. ५ टक्के चे आत रहावा असा संस्थेचा उद्देश आहे. यासाठी सर्व थकीत कर्जदारांनी संस्थेला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येते.
- ११) **निवास योजना :-**
अ) संस्थेची अनंतनगर येथे निवास योजना अंतर्गत ३ बी.एच.के. (१३७६ चौ.फुट) फ्लॅट स्किमचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. फ्लॅट बुकींग व अधिक माहितीकरिता इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा.
ब) संस्थेच्या सभासदांकरीता मौजा - नरसाळा येथे लवकरच सांस्कृतिक सभागृह सुरु करण्यात येत आहे.
- १२) संस्थेची दिनांक २४/०९/२०१७ च्या आमसभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ज्या सभासदांचे भागभांडवल रु.१,०००/- आहे त्याच सभासदांना लाभांश देण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे की, ज्या सभासदांचे भागभांडवल रु.१,०००/- पेक्षा कमी आहे त्यांनी कमी असणारी रक्कम जमा करून रु.१,०००/- चे भागभांडवल पुर्ण करावे.
- १३) **नफा :-** सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात संस्थेची वसुलीवर लक्ष केंद्रीत करून थकीत कर्जाची वसुली केल्यामुळे संस्थेला २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात रु.१,२४,४०,२४५.४८ शुध्द नफा झालेला आहे.

संचालक व त्यांच्या कुटुंबीयांची कर्ज विषयक माहिती
संचालक व त्यांचे नातेवाईक यांना संस्थेने कोणतेही कर्ज दिलेले नाही.

आभार प्रदर्शन

सुयोग मार्गदर्शन व जनाधाराशिवाय कोणतेही यश गाठणे संभवत नाही ! ह्याची कार्यकारी मंडळाला जाणीव आहे. संस्थेच्या सर्व सदस्य बंधू-भगिनींचे, ठेवीदारांचे संस्थेप्रती असणारा विश्वास आणि सहकार्य ह्याबद्दल कार्यकारी मंडळ आपल्या सर्वांचे आभारी आहे. तसेच उपनिबंधक शहर, मान. जिल्हा उपनिबंधक, मान.विभागीय सहनिबंधक साहेब व विशेष लेखापरीक्षक विभाग, मान.सहकार आयुक्त पुणे Central Registrar of Cooperative Societies यांच्या सहकार्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे. संचालक मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी व सदस्याची संस्थेची प्रगती करण्याकरिता वेळोवेळी सहकार्य मिळाले याबद्दल संस्था फार आभारी आहे.आपल्या सर्वांकडून भविष्यात सहकार्याची अपेक्षा. पुन्हा सर्वांचे आभार मानून अहवालाचा विषय संपवितो. कार्यकारिणीचे अनुमतीने धन्यवाद!

भुषण श्रीराम मांडस्कर
अध्यक्ष

१४) **नफ्याचा विनियोग :-** कर्मचारी पगार, ठेवीवरील व्याज, कार्यालयीन व अन्य बाबींवर खर्च केल्यावर देखील अहवाल वर्षी संस्थेला रु. १,२४,४०,२४५.४८ निव्वळ नफा झालेला आहे. संचालक मंडळाने निम्नदर्शित तपशिलाप्रमाणे निरनिराळ्या निधीत विनियोग.

Reserve Fund	25% (min)	31,10,062.00
Co-op. Education Fund (NCUI)	1%	1,24,402.00
Reserve for Unforeseen Losses	10% (min)	12,44,025.00
Co-op. Rehabilitation, Reconstruction & Development Fund	1%	1,24,402.00
Dividend on Paid-up Share Capital	10%	55,25,281.00
Public Charity Fund	4%	92,483.00
Dividend Equalisation Fund	4%	92,483.00
Bonus Equalisation Fund	2%	46,241.00
Public Utility Fund	2%	46,241.00
Member Training Fund	1%	23,121.00
Vehicle Provision		50,000.00
Bad Debt Fund		11,00,000.00
Election Fund		1,00,000.00
Employee Benefit Fund		1,00,000.00
Building Fund		6,61,504.48
BALANCE OF PROFIT		0.00

अंदाजापेक्षा जास्त झालेला खर्च

	२०२५-२०२६ चा अंदाज	२०२५ - २०२६ चा प्रत्यक्ष झालेला खर्च	वाढ
१) कार्यालय खर्च	७,००,०००.००	७,१२,९८१.००	१२,९८१.००
२) पोस्टेज खर्च	१०,०००.००	१०,३६६.००	३६६.००
३) इमारत देखभाल दुरुस्ती	१४,००,०००.००	१५,२०,८४०.००	१,२०,८४०.००



Navin Subhedar Nagari Multistate Credit Co.op. Society Limited

BALANCE SHEET AS ON MARCH-2026

Audited Amount 31.03.2025	LIABILITIS	AMOUNT 31.03.2026	Audited Amount 31.03.2026	Audited Amount 31.03.2025	ASSETS	AMOUNT 31.03.2026	Audited Amount 31.03.2026
20,00,00,000.00	AUTHORISED SHARE CAPITAL (20,00,000 Shares of Rs.100.00 each)		20,00,00,000.00	3,23,59,490.00	CASH IN HAND		4,70,03,587.00
5,62,78,380.00	SUBSCRIBED SHARE CAPITAL		5,67,27,370.00	3,75,98,029.55	CURRENT ACCOUNT ITHBANKS		6,35,33,891.21
3,43,21,163.59	STATUTORY RESERVE FUND		4,05,12,122.59	31,051.00	Nagpur Dist. Central Co-Op. Bank	31,003.80	
				2,32,692.48	Tirupati Urban Co-op. Bank	94,84,541.22	
				85,276.49	Chitnispora Urban Co-op. Bank	4,51,688.49	
				3,24,83,808.95	ICICI Bank Ltd.	2,68,36,923.91	
				20,368.00	IDBI Bank Employee Group Gratuity	20,368.00	
				10,17,131.46	IDBI BANK	29,23,915.12	
				4,74,718.23	MS Co-Op. Bank	2,05,243.75	
				5,38,896.12	TJSB Co-Op. Bank	8,96,881.50	
				21,97,606.30	Nagpur Nagrik Sahakri Bank	67,01,745.30	
				1,52,761.00	SVS Co-Op. Bank	1,52,761.00	
				1,13,889.90	Pusad Urban co-op. Bank	55,25,073.90	
				50,000.00	HDFC Bank	-	
				1,99,829.62	Arvind Sahakari Bank	3,03,745.22	
				-	Yes Bank	1,00,00,000.00	
				1,22,38,800.72	SAVING ACCOUNT WITH BANK		1,77,51,829.46
				14,873.97	Axis Bank	14,873.97	
				76,01,716.22	Tirupati Urban Co-op. Bank	-	
				95,653.00	Arvind Sahakari Bank	-	
				1,13,142.50	Sadhna Sahakari Bank	6,66,157.30	
				27,201.29	Maharashtra Gramin Bank	5,42,808.92	
				43,86,213.74	MS Co-Op. Bank	62,40,032.97	
				-	Yes Bank	1,02,87,956.30	
				1,25,156.00	INVESTMENT IN SHARE		1,35,156.00
				1,00,000.00	Shares of Nagpur District Central Co-op Bank	1,00,000.00	
				500.00	Shares of Nagpur Karmachari Pat Sanstha	500.00	
				10,000.00	Shares of Vidarbha Credit Co-op.Soc.(Federation)	10,000.00	
				14,656.00	Maharashtra state Co-op. Bank fund	14,656.00	
					Shares Federation of Multistate Credit		
					Cooperative Societies Ltd. Pune	10,000.00	
				5,50,88,400.52	RESERVE FUND INVESTMENT		6,12,79,688.52
				3,10,86,170.52	Nagpur District Central co-op. Bank	3,23,42,051.52	
				2,40,02,230.00	M.S.Co-op Bank	2,89,37,637.00	
				83,36,52,980.00	INVESTMENT IN BANK FD		99,68,28,683.90
				60,00,000.00	Tirupati Urban Co-op. Bank	-	
				3,72,57,093.00	Punjab National Bank	-	
				2,36,40,599.00	Samata Sah. Bank	-	
				2,00,00,000.00	Gandhibagh Sahkari Bank Ltd.	8,18,12,635.00	
				7,10,00,000.00	Wardhman Co-op Bank	5,94,36,070.00	
				12,12,54,818.00	Arvind Sahakari Bank	14,15,51,812.00	
				9,14,62,358.00	Saraswat Co-Op.. Bank	8,62,07,362.00	
				3,00,000.00	Sant Gajanan Maharaj Sah. Pt Sans. (RD)	-	
				2,96,47,075.00	Nagpur Nagrik Sahakari Bank	12,80,42,800.00	
				54,27,428.00	Pusad Urban co-op. Bank	-	
				7,92,24,699.00	SVS Co-Op. Bank	5,24,50,134.00	
				7,82,84,372.00	The Chitnavispora Sahakari Bank Ltd.	7,05,21,793.00	
				1,00,00,000.00	IDBI Bank Ltd	4,53,74,301.90	
				2,21,99,067.00	ICICI Bank Ltd	2,37,08,559.00	
				2,30,07,952.00	The Cosmos Co-op Bank	4,35,04,639.00	
				9,53,82,207.00	M.S.Co-op Bank	8,68,18,909.00	
				6,40,65,312.00	Dombivali Co-Operative Bank Ltd.	-	
				40,00,000.00	Shikshak Sahakari Bank	4,70,00,000.00	
				2,10,00,000.00	YES Bank Ltd	-	
				3,00,00,000.00	Sadhana Sahakari Bank Ltd	4,73,49,669.00	
				5,00,000.00	Samrudhi Co-op Bank Ltd	5,50,000.00	
				-	Shrikrishna Co-op Bank Ltd	3,00,00,000.00	
					Bandhan Bank Limited	2,00,00,000.00	
					DCB Bank	3,25,00,000.00	
				1,92,81,23,980.70	LOANS & ADVANCES		1,97,99,88,471.51
				9,70,61,273.80	General Loan	9,02,38,853.80	
				3,41,937.00	Emergency Loan	-	
				22,95,37,296.00	Housing Loan	24,39,11,769.00	
				52,18,955.00	Business/Consumer /Vehicle Loan	51,45,181.00	
				4,44,76,380.00	Loan agst. Fixed Deposits	4,86,66,880.00	
				32,85,536.00	Loan agst. Pigmy Deposits	30,86,936.00	
				17,97,781.00	Loan agst. Recurring Deposits	20,74,705.00	
				2,19,98,646.00	Gold Loan	2,77,27,520.00	
				1,48,58,16,687.64	Housing Loan Mortgage	1,51,77,03,872.51	
				1,83,43,818.00	O/D Loan Against Mortgage	2,19,11,742.00	
				2,02,45,670.26	Othre Charges on Loan	1,95,21,012.20	
				15,55,44,586.09	FIXED ASSETS		14,70,93,450.59
				5,25,86,656.00	Land & Building	5,20,96,053.00	
				57,35,370.25	Dead Stock	50,47,566.75	
				1,11,84,307.84	Furniture & Fixture	96,75,376.34	
				8,89,006.00	Vehicle	6,80,207.00	
				80,76,963.00	Computer	79,40,464.50	
				76,33,782.00	Shriram Niwas Yojana at Jamtha	76,33,782.00	
				1,07,31,780.00	Shriram Niwas Yojana at (Wanjari Nagar)	53,13,280.00	
				1,24,07,861.00	Shriram Niwas Yojana at (Ananth Nagar)	1,24,07,861.00	
				4,62,98,860.00	Sahakar Training Centre	4,62,98,860.00	
				57,08,173.39	OTHER ADVANCES		64,07,554.94
				3,277.00	Telephone Deposit	3,277.00	
				61,318.00	Electric Meter Deposit	61,318.00	
				2,15,000.00	Advances Society	8,71,600.00	
				4,78,590.00	Stock of Stationery	5,88,505.00	
				6,000.00	Water Meter Deposit	6,000.00	
				6,06,000.00	Advance (Rent/Branch)	8,21,000.00	
				20,00,000.00	Income Tax Under Litigation	20,00,000.00	
				12,85,329.00	ESIC Receivable	12,85,329.00	
				6,01,500.00	M.S.E.B. Collection Security	6,01,500.00	
				1,75,727.00	Advance Tax	-	
				97,288.39	GST Receivable	1,69,025.94	
				1,78,144.00	Prepaid Card ICICI Bank	-	
				3,99,59,751.00	INTEREST RECEIVABLE ON INVESTMENT (BANK FD)		5,01,06,898.00
				40,839.25	COMMISSION RECEIVABLE FROM MSEB		43,083.10
				1,00,660.00	CHEQUE FRAUD AMOUNT RECEIVABLE		-
				53,47,945.00	LIC Of INDIA (EMPLOYEE GRAUTITY)		57,42,703.00
				84,90,082.25	TDS RECEIVABLE		1,22,31,529.50
3,11,43,78,874.47	Total		3,38,81,46,526.73	3,11,43,78,874.47	Total		3,38,81,46,526.73

B.S.Mandaskar
President

H.N.Wanskar 2
Vice President

A.R.Mude
C.E.O.



Navin Subhedar Nagari Multistate Credit Co.op. Society Limited

PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEAR MARCH-2026

BALANCE AS ON 31.03.2025	EXPENDITURE	AMOUNT	AMOUNT 31.03.2026	BALANCE AS ON 31.03.2025	INCOME	AMOUNT	AMOUNT 31.03.2026
22,36,76,006.80	Interest & Commission		24,70,01,587.40	18,55,94,398.26	Interest Received on Loan		21,58,46,816.00
21,29,89,674.80	Interest Paid on Deposit	23,61,80,522.40					
105,91,112.00	Commission	1,08,21,065.00		3,37,174.29	Commission on MSEB		2,13,996.91
95,220.00	Interest OD against FD	-					
1,66,80,368.00	Salary & Allowances to Staff		1,75,82,222.00	7,04,50,342.83	Interest Received on Deposit & Investment		7,41,91,991.00
2,30,59,253.83	Other Expenses		2,00,06,681.92				
32,04,564.00	Rent, Office Exp., Taxes, Electricity Exp.	33,47,053.00					
	Insurance & Water Bill			67,78,408.10	Processing Fees		35,58,785.59
5,000.00	Miscellaneous Exp.	9,285.00					
4,78,890.00	Vehicle Expenses	4,95,152.00		21,39,834.32	Other Income		32,19,147.30
12,387.00	Telephone & Postage Expenses	15,219.00					
2,86,900.00	Professional Charges	3,43,450.00					
12,19,597.00	Advertisement Charges	9,49,001.00		81,30,494.00	Profit on Sale of Plot (SNY-1 At Jamtha)		
2,91,065.00	Printing & Stationery	3,73,428.00					
1,17,900.00	Seating Fees of Committee Members	1,08,600.00					
14,65,639.00	Provident Fund Employer	15,42,477.00					
5,13,621.00	Employee Gratuity	29,874.00					
31,61,940.00	Depreciation on Fixed Assets	48,10,395.50					
4,73,339.00	Repairs & Maintance (computer, xerox, ac, Ducting)	5,75,908.00					
	AGM Expenses	3,39,673.00					
3,30,196.00	Statutory Audit Fees	6,54,000.00					
6,54,000.00	Building Repairs & Maintenance	15,20,840.00					
11,78,200.00	Travelling expense	4,02,129.00					
3,39,959.00	N.P.A. Exp.	21,20,452.00					
20,50,450.00	Interim Relif to Employees	3,28,500.00					
3,51,000.00	Provision for STD Accounts	10,89,495.00					
9,90,450.00	Bank Charges	32,748.42					
6,431.83	Internet Charges	2,63,349.00					
2,69,259.00	Shriram Niwas Yojne Exp. (Tax, Electric, Water & Others)	2,24,632.00					
1,53,149.00	Internal Audit Fees	1,00,000.00					
1,00,000.00	Note Machine Maintaince	16,627.00					
16,627.00	SMS Pack Expense	1,36,250.00					
-	Prepaid Card Expense (ICICI Bank)	1,78,144.00					
69,864.00	Employee/Director Training	-					
51,40,599.00	Provision for Investment in Samata Bank	-					
2,500.00	Donation Fund	-					
1,75,727.00	Income Tax Paid	-					
1,00,15,023.17	NET PROFIT		1,24,40,245.48				
27,34,30,651.80			29,70,30,736.80	27,34,30,651.80			29,70,30,736.80

Provision for 2025-2026

EXPENSE	Provision for 2025-2026	Actual Expense Provision 2025-2026	Provision for 2026-2027	Provision for 2027-2028	INCOME	Provision for 2025-2026	Actual Income Provision 2025-2026	Provision for 2026-2027	Provision for 2027-2028
Interest Paid Deposit	23,70,00,000	23,61,80,522	25,50,00,000	26,50,00,000	Processing Fees	80,00,000	35,58,785	90,00,000	90,00,000
Salary & Allowances to Staff	1,90,00,000	1,75,82,222	2,00,00,000	2,10,00,000	Interest Received on Loan	21,00,00,000	21,58,46,816	23,00,00,000	2,400,00,000
Printing & Stationary Exp.	4,00,000	3,73,428	5,00,000	6,00,000	Penality	5,000	8,689	5,000	6,000
AGM Expenses	5,00,000	3,39,673	4,50,000	5,00,000	Loan Application Fess	1,00,000	57,681	1,00,000	1,00,000
Office Expenses/ Zerox	7,00,000	7,12,981	7,50,000	8,50,000	Notice Charges	1,50,000	63,797	1,50,000	1,50,000
Vehicle Expenses	6,50,000	4,95,152	6,00,000	7,00,000	Passbook Charges	60,000	25,943	60,000	60,000
Pigmy Commission	1,60,00,000	1,08,21,065	1,30,00,000	1,50,00,000	Transfer Charges	1,50,000	1,25,128	1,50,000	1,60,000
Advertisement Exp.	15,00,000	9,49,001	15,00,000	16,00,000	Interest Received on Investment	7,50,00,000	7,37,33,964	8,00,00,000	8,50,00,000
Postage/Telephone Exp	10,000	10,366	15,000	15,000	Interest Received on SB A/c.	7,00,000	4,21,577	7,00,000	7,00,000
Electric Bill Exp.	11,00,000	7,99,484	11,00,000	12,00,000	Inspection Charges	7,00,000	3,51,150	8,00,000	8,00,000
Ground Rent/Tax/Rent Exp	24,50,000	15,70,833	25,50,000	26,00,000	Other Income	4,50,000	3,77,978	5,00,000	5,50,000
Insurance Exp.	6,50,000	2,58,140	7,50,000	8,00,000	Locker Rent	4,00,000	3,13,374	4,00,000	4,50,000
Misc. Exp.	10,000	9,285	10,000	20,000	Commission on MSEB	3,00,000	2,13,996	3,00,000	3,50,000
Repair & Maintaince (Comuter, etc)	7,00,000	5,75,908	7,00,000	8,00,000	Cheque/Nach Return Charges	3,00,000	5,61,284	6,00,000	6,50,000
Professional Charges	5,00,000	3,43,450	5,00,000	6,00,000	Commitment Charges	2,50,000	10,23,975	3,50,000	4,00,000
Travelling Exp.	7,00,000	4,02,129	7,00,000	8,00,000	Interest Received on MSEB Security	40,000	36,450	40,000	40,000
Employee & Director Training	80,000	-	90,000	90,000	RTGS Charges	1,00,000	93,350	1,00,000	1,50,000
Building Repair & Maintaince	14,00,000	15,20,840	16,00,000	17,00,000					
Internet Charges	5,50,000	2,63,349	5,00,000	6,00,000					
Total Exp.	28,39,00,000	27,32,07,828	30,03,15,000	31,44,75,000	Total Income	29,67,05,000	29,68,13,937	32,32,55,000	3,38,566,000
Gross Profit			2,29,40,000	2,40,91,000					
Total Income			32,32,55,000	33,85,66,000					

List of Proposed Amendment in Bye – Laws -Annual General Meeting

Bye Law No.	Text Of Existing Bye Law	Test of Bye Laws After Amendment	Reasons for Amendment	Bye Law No.	Text Of Existing Bye Law	Test of Bye Laws After Amendment	Reasons for Amendment
Rul 1 (d)	Area of Operation: The area of operation of the society shall be confined to the states of Maharashtra and Belgavi District of Karnataka	Area of Operation: The area fo operation of the society shall be confined to hte states of Maharashtra, Belgavi District of Karnataka and Madhya Pradesh, Gujrat, Chhattisgarh & Telangana	To extend the area of operation for following Reason: The society alerady rendering services in different 2 states like Maharashtra and Karnataka (Belgavi District). Now also we went render the services to the members. As our moral responsibility is to do something for our members. For this purpose. we requested to tateaa registral of Madhya Prades, Gujarat, chhattisgarh & Telangana for NOC	Rul 1 (A)	Name and Operation: The Society shall be called as Navin Subhedar Nagari Multistate Co-operative Credit Society Limited	Name and Operation: as The Society Shall Be called Navin Subhedar MultistateCo-operative Credit Society Limited	To extend the area of operation for following Reason: The Society Shall be change of Name Navin Subhedar Multistate Co-operative Credit Society Limited as per Rule any changes shall be notified to the Central Registrar within 15 days of its change and also published in local newspaper andh shall be made by an amendment of its bye laws after following the procedures laid down in sec.11 of the Multistate co-operative society Act.2002

B.S.Mandaskar
President

H.N.Wanskar
Vice President

3

A.R.Mude
C.E.O.

INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,
The Members,
Navin Subhedar Nagari Multi-State Co-operative Credit Society Limited,
Plot No. 750, Navin Subhedar Layout, Nagpur - 440 024.

Opinion
1. We have audited the accompanying financial statements of Navin Subhedar Nagari Multi-State Co-operative Credit Society Limited, Nagpur ('the Society'), which comprise the Balance Sheet as at 31st March, 2026, the Profit and Loss Account for the year then ended, and the schedules and notes forming part thereof, including a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of the Head Office and all 14 branches of the Society, all of which have been audited by us, are incorporated in these financial statements.

2. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements, together with the schedules and notes thereon, give the information required by the Multi-State Co-operative Societies Act, 2002 and the Multi-State Co-operative Societies Rules, 2002, in the manner so required, and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

- (a) in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Society as at 31st March, 2026; and
(b) in the case of the Profit and Loss Account, of the profit of the Society for the year ended on that date.

Basis for Opinion

3. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those Standards are further described in the 'Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements' section of our report. We are independent of the Society in accordance with the Code of Ethics issued by the ICAI together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Emphasis of Matter

4. Without qualifying our opinion, we draw attention to the following matters:

(a) Note 1 of the Notes on Accounts regarding registration of the Society as a multi-State co-operative society by conversion under Section 22 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 with effect from 15th January, 2026. The year under audit is therefore governed partly by the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (up to 14.01.2026) and partly by the MSCS Act, 2002 (from 15.01.2026), and the financial statements for the full year have been presented under the latter, being the law applicable as at the year end.

(b) Note 8 of the Notes on Accounts regarding write-off during the year of the fixed deposit of ₹ 2,36,40,599/- held with Samata Sahakari Bank Ltd. (under liquidation) against the full provision held therefor, without any impact on the profit for the year. The Society continues to pursue its claim for recovery.

Our opinion is not modified in respect of these matters.

Responsibilities of Management and Those Charged with Governance

The Board of Directors of the Society is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position and financial performance of the Society in accordance with the Multi-State Co-operative Societies Act, 2002, the Rules made thereunder, the registered bye-laws of the Society and the accounting principles generally accepted in India; for maintaining adequate accounting records and internal financial controls; for safeguarding the assets and preventing and detecting frauds and other irregularities; and for assessing the Society's ability to continue as a going concern.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with the Standards on Auditing will always detect a material misstatement when it exists. As part of the audit we exercise professional judgement and maintain professional scepticism; we identify and assess the risks of material misstatement, evaluate the appropriateness of the accounting policies and estimates and of the going-concern basis of accounting, and evaluate the overall presentation of the financial statements. We communicate with those charged with governance regarding the planned scope and timing of the audit and significant audit findings.

Report on Other Legal and Regulatory Requirements

10. As required by sub-section (4) of Section 73 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002, we report that:

(a) we have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purposes of our audit and have found them to be satisfactory;

(b) in our opinion, proper books of account as required by the Act, the Rules made thereunder and the bye-laws of the Society have been kept by the Society so far as appears from our examination of those books, and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches of the Society, all of which have been visited and audited by us;

(c) no branch of the Society has been audited by a person other than ourselves and, accordingly, the requirement regarding the manner of dealing with the report of any other branch auditor is not applicable;

(d) the Balance Sheet and the Profit and Loss Account dealt with by this report are in agreement with the books of account and the returns of the Society.

11. As required by sub-section (2) of Section 73 of the Act, we report that:

(a) loans and advances made by the Society on the basis of security have, in general, been properly secured and the terms on which they have been made are not prima facie prejudicial to the interests of the Society or its members, subject to our observations in Part X of this report regarding documentation and recovery of overdue loans;

(b) transactions of the Society which are represented merely by book entries, as noticed by us in the course of audit, are not prejudicial to the interests of the Society;

(c) personal expenses have not been charged to the revenue account;

(d) shares stated to have been allotted for cash during the year have been so allotted against cash actually received, and the position stated in the books of account and the Balance Sheet is correct, regular and not misleading.

12. As required by sub-rule (2) of Rule 27 of the Multi-State Co-operative Societies Rules, 2002, and in addition to the matters stated above, we report that:

(a) we have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purposes of our audit;

(b) in our opinion, proper books of account as specified in the said Rules and the bye-laws have been kept by the Society so far as appears from our examination of those books;

(c) the Balance Sheet and the Profit and Loss Account exhibit a true and fair view of the state of affairs of the Society according to the best of our information and the explanations given to us and as shown by the books of the Society;

(d) subject to our observations in Part X of this report, there has been no material impropriety or irregularity in the expenditure or in the realisation of moneys due to the Society;

(e) the Society is not a co-operative bank within the meaning of the Banking Regulation Act, 1949; accordingly, the reporting requirement relating to adherence to the guidelines of the Reserve Bank of India and the National Bank for Agriculture and Rural Development is not applicable.

13. As required by sub-rule (3) of Rule 27 of the Multi-State Co-operative Societies Rules, 2002, the particulars required to be furnished in schedules are given in Schedules A to F annexed hereto as Annexure I, which form an integral part of this report.

As per our report of even date annexed.

Place : Nagpur

Date : 30/05/ 2026

UDIN : 26143484MLGVZP9166

For Shrikant J. Dubey & Co.
Chartered Accountants (FRN 136087W)


(CA Shrikant Dubey)
Membership No. 143484

संस्थेच्या प्रगतीचा पाच वर्षांचा आलेख

अ. क्र.	खन	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५	२०२५-२६
१.	सभासद संख्या	१३२४५	१३३६०	१३५८५	१३७९६	१३८०७
२.	भागभांडवल	४९२१९७९०.००	४९०३८५९०.००	५१६०३०८०.००	५६२७८३८०.००	५६७२७३७०.००
३.	राखीव निधी	२३१४९३२१.६४	२५४१९६६०.१२	२९००८६८७.९१	३४३२११६३.५९	४०५१२१२२.५९
४.	ठेवी (सर्व प्रकारच्या)	२१०६२७१३००.३६	२४०९३१२०९२.९७	२६२३३४९८२०.४५	२८३७२३५९१.७३	३१०५२६६५९६.२७
५.	आर्थिक वर्षात दिलेली कर्ज	२७७८१६४१४.००	३१११६२०३१.००	३३०५५८६१९.००	४९३५३४०२४.००	३८०६६४६६३१.००
६.	येणे कर्ज	१४३७३०९२२१.२०	१५००००२८६०.१२	१६१८३४७६२३.६४	१९२८१२३९८०.७०	१९७९९८८४७१.५१
७.	इमारत निधी	१३४६२४४२.८७	१३६७५९८१.०७	१३८३०७६१.०७	१४४२९०३९.६८	१५३४०२२१.८५
८.	आर्थिक उलाढाल	८४४७६०४०३१.४८	१०८७९११७५२९.००	१२९८७५२८१८३.९१	१५५५८१७२८२५.६७	१६८२७०४४४३.४०
९.	ताळेबंद	२३२६९३६६७३.४७	२६६४८३३८१२.०५	२८९७५५१२६४.५०	३११४३७८८७४.४७	३३८८१४६५२६.७३
१०.	गुंतवणूक	५०२१००००२.००	७६९९४५५९५.००	८७,८५,१४,४९२.००	८३३६५२९८०.००	९९६८२८६८३.९०
		नफा	नफा	नफा	नफा	नफा
११.	नफा (निव्वळ)	२१६३०६८.८०	३२५५२८४.२१	८६५७३२७.६१	१००१५०२३.१७	१२४४०२४५.४८
१२.	लाभांश	३%	५%	१०%	१०%	१०%
१३.	ऑडीट वर्ग	“अ”	“अ”	“अ”	“अ”	“अ”

ठेवीचे आकर्षक व्याजदर

- ३० दिवस ते ४५ दिवस द.सा.द.शे ५.५० %
- ४६ दिवस ते ९० दिवस द.सा.द.शे ६.०० %
- ९१ दिवस ते १८० दिवस द.सा.द.शे ६.५० %
- १८१ दिवस ते ३६५ दिवस द.सा.द.शे ७.५० %
- *१५ महिने ते पुढील महिन्यांकरिता ८.५० %
(*जेष्ठ नागरीक व सहकारी संस्था यांना ०.५०% जास्त व्याजदर)
- मासिक ठेव पेंशन योजना ९.०० %
(३६,४८ व ६० महिन्यांकरिता)
- शिक्षण पुर्ती योजना १०२ महिने
- बचत ठेव ३.५० %
- बचत ठेव (रु.५०००/- बचत खात्यावर) ४.०० %
- महा विशेष बचत योजना ५.०० %
(रु.१ लाखाचे बचत खात्यावर)
- आवर्त ठेव १ ते ५ वर्षांकरिता ८.०० %

कर्ज योजना

- (शहरी व ग्रामीण भागात कर्ज उपलब्ध)
- वैयक्तिक व पगारदारांसाठी कर्ज २ लाख
- घर दुरुस्ती कर्ज/ नुतनीकरण कर्ज ५ लाख
- संगणक, टि.व्ही व घरगुती किमतीच्या
- वापरातील वस्तू खरेदी कर्ज ७५ टक्के
- सोनेतारण कर्ज/सोने खरेदी कर्ज/ किमतीच्या
- सोन्याच्या किमतीवर ओ.डी. कर्ज ८५ टक्के
- गृहकर्ज (घरबांधणी / घर खरेदी / फ्लॅट खरेदी) गृहतारण कर्ज / १.५० कोटी
- तारण कर्ज (घर/फ्लॅट, रिकामा प्लॉट)
- व्यवसाय कर्ज १.५० कोटी
- इंदिरा विकास पत्र/राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / एनसीसी/ पोस्टाचे बॉन्ड/ किमतीच्या
- किसान विकास पत्रक/ ८५ टक्के
- एल.आय.सी. पॉलीसी गहाण कर्ज

संचालक मंडळ

- ❖ अध्यक्ष ❖
श्री भुषण श्रीराम मांडस्कर
- ❖ उपाध्यक्ष ❖
श्री हरीभाऊ नन्थुजी वानस्कर
- ❖ संचालक ❖
श्री श्रीराम विठोबाजी मांडस्कर
श्री नारायण चिंधुजी राजुरकर
श्री संजय जगदीश नांदरे
श्री देवेन्द्र श्रीराम मांडस्कर
श्री अनिल सदाशिवराव भागवतकर
श्री गजानन बळीराम शेगोकर
श्री शामराव श्रावण कानोडे
श्री राजकुमार धोंडबाजी ढाक
श्री प्रकाश वामणराव देऊळकर
श्री निळकंठ व्यंकटराव हिवरकर
- ❖ संचालिका ❖
सौ. विमल अनिल हनोते
सौ. मालती बाबुराव बघले
सौ. संगिता रोहीदास राठोड
- ❖ तज्ञ संचालक ❖
श्री रामु चि. कामडी
श्री सुधिर नारायण गिरडे

उत्पन्न खर्चासंबंधी एक दृष्टिक्षेप

- १) एकूण प्राप्त व्याजाचे एकूण उत्पन्नाची शे.प्र. ९७.६५%
- २) एकूण उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी शे.प्र. ८.७७ %
- ३) खेळत्या भांडवलाशी प्रशासकीय खर्चाचे शे.प्र. १.३३%
- ४) एकूण उत्पन्नाचे एकूण प्रशासकीय खर्चाशी शे.प्र. १५.२२ %
- ५) खेळत्या भांडवलाचे निव्वळ नफ्याशी शे.प्र. ०.३७ %
- ६) एकूण उत्पन्नाचे निव्वळ नफ्याशी शे.प्र. ४.१९ %
- ७) ठेवीतील वाढीचे गतवर्षाच्या ठेवीशी शे.प्र. ९.७० %
- ८) एकूण ठेवीचे खेळत्या भांडवलाशी शे.प्र. ९१.६५ %
- ९) निव्वळ नफ्याचे वसुल भांडवलाशी शे.प्र. २१.९३ %
- १०) एन.पी.ए. तरतुदीचे थकीत कर्ज येणे बाकी शे.प्र. ९.०० %
- ११) एकूण खर्चाचे एकूण उत्पन्नाशी शे.प्र. ९५.८१ %

सुचना : संस्थेने ओळखपत्र तयार केलेले असून ९० टक्के पेक्षा जास्त सभासदांनी दोन फोटो संस्थेला देऊन ओळखपत्र तयार करून घेतले आहेत. बऱ्याच जुन्या सभासदांनी ओळखपत्र तयार करून घेतलेले नाही. त्यांनी दोन (पासपोर्ट) फोटो संस्थेत देऊन ओळखपत्र तयार करून घ्यावेत. ओळखपत्राशिवाय लाभांश, कर्ज तसेच निवडूकीत मतदान करता ये.ार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता संस्थेला दे.यात यावा. तसेच ज्या सभासदांनी शेअर्स सर्टिफिकेट घेवून गेलेले आहेत परंतु वाढीव शेअर्स सर्टिफिकेट घेवून जावेत.

टिप : संस्थेचे सभासद, ठेवीदार, बचत-चालू खाते, कर्जदार यांनी आपले आधार कार्ड व इलेक्ट्रिक बिल संस्थेत नव्याने देण्यात यावे.

अधिक माहितीसाठी संस्थेच्या शाखांशी संपर्क साधावा

- १) मुख्य शाखा : प्लॉट नं.७५०, नविन सुभेदार ले-आऊट, नागपूर - ४४००२४ ॐ ८७८८६२९९००
- २) पदमावती नगर : “विष्णू हाईड” फ्लॅट नं. १०२, पदमावती नगर, बेलतरोडी रोड, नागपूर - ४४००३७ ॐ ०७१२-२९९६६५८
- ३) बुटीबोरी : नविन वस्ती, मेन रोड बाजार चौक, बुटीबोरी - ४४२१०८ ॐ ९८५०१५१०६५
- ४) कळमेश्वर : कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापार संकुल, काटोल रोड, कळमेश्वर - ४४१५०१ ॐ ९७६४४६५०८९
- ५) दिघोरी : प्लॉट नं. ११-१२, पहिला माळा, शिवदर्शन अपार्टमेंट, टेलीफोन नगर चौक, उमरेड रोड, नागपूर - ४४००३४ ॐ ०७१२-२९९८६५२
- ६) झिंगबाई टाकळी : प्लॉट नं. ०१, मलवार ले आऊट, गिता नगर, झिंगाबाई टाकळी, फरस रोड, नागपूर - ३० ॐ ०७१२-२९९७८४५
- ७) अनंतनगर : प्लॉट नं. १०३ बी, श्रीराम निवास योजना - ३, पहिला माळा ब्लु डायमंड हायस्कुल, बँक ऑफ बडोदा जवळ, नागपूर - ४४००१३ ॐ ०७१२-२९९०५६१

- ८) वाडी : जयस्वाल हाऊस, एम.एस.ई.बी. ऑफीस जवळ, दत्तवाडी नागपूर - ४४००२३ ॐ ०७१०-४२९९८५१
- ९) अमरावती : जुना बायपास रोड, राना कॉलेज समोर, बँक ऑफ महाराष्ट्रचे बाजूला अमरावती - ४४४६०६ ॐ ०७२१-२९५१०१७
- १०) वर्धा : जय दुर्गे कॉम्पेक्स बॅचलर रोड, साने गुरुजी नगर, वर्धा - ४४२००१ ॐ ९५९१६०३८४९
- ११) हुडकेश्वर : प्लॉट नं. १४, शिवांगी नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर - ४४००३४ ॐ ०७१२-२९९६६२५
- १२) ब्रम्हपूरी : प्लॉट नं. १२९३/३, साईनगर, वंजारी हॉस्पिटल जवळ, आरमोरी रोड, ब्रम्हपूरी. ॐ ०७१७७-२९९७७०
- १३) भंडारा : ४३, झेडपी चौक, विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनी, ताकीया वाई, भंडारा. ॐ ०७१८४ - २९५००५
- १४) वाळोडा : प्लॉट नं. २९, ३०, ३१ आणि १, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, १ला मजला, आरबी रेस्टॉरेंटच्या वर जवळ, वाळोडा रिंग रोड, नागपूर - २४ ॐ ०७१२ - २९९२००५
- १५) हिंगणघाट : प्लॉट नं. १८५, नेहरू वाई, मेन रोड, कारंजा चौक, हिंगणघाट - ४४२३०१ ॐ ०७१५३ - २९९१७१

Book-Post/UPC

४० वा वार्षिक अहवाल सन् २०२५-२०२६

भाग खाते क्र-

प्रति
श्री/श्रीमती _____

नविन सुभेदार नागरी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड

७५०, नविन सुभेदार ले आऊट, नागपूर - ४४० ०२४

ॐ ०७१२-२९९५८३३

✉ navinsubhedarsociety@gmail.com

Website : <https://navinsubhedarmultistate.in/> info@navinsubhedarmultistate.in

(फक्त सभासदांकरिता)